

महाराष्ट्र शासन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर.

शासकीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय खालील परिसर, संभाजी नगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली(पूर्व), मुंबई -101

Email-ID -: dsomumbaisub2020@gmail.com

दूरध्वनी क्रमांक: 022-28871105

ब्लॉग -: dsomumbaisub.blogspot.com

जा.क्र.जिक्रीअ/क्रीस्पआ/२०२४-२५/

दिनांक - २३/०७/२०२४

प्रति,

प्राचार्य / मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका

सर्व माध्यमिक / प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय

विषय :- विविध शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन २०२४-२५

संदर्भ :- शासन निर्णय क्र.राक्रीधो- २०१२/प्र.क्र.१८२/क्रीयुसे-२, दि. २४ डिसेंबर २०१४

दरवर्षी प्रमाणे सन २०२४-२५ या वर्षात देखील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शालेय, क्रीडा स्पर्धांचे आयोजन विविध स्तरावर करण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या संस्थेस व सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा...

मुंबई उपनगर जिल्ह्याने शालेय क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत ऑनलाईन नोंदणी व वेबसाईटचा वापर सुरू करून संपुर्ण राज्यसमोर अत्यंत नाविन्यपूर्ण असे उदाहरण ठेवले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हे काम शक्य झालेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्रीडा क्षेत्रास अधिक सुलभ करण्याकरीता हे कार्यालय प्रयत्नरत आहे. या प्रयत्नांना अशाच सकारात्मक प्रतिसादाची भविष्यातही अपेक्ष आहे.

राज्यशासनाने क्रीडा धोरणाच्या माध्यमातून खेळाडूंकरीता अनेक योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या योजनांचा पुरेपूर लाभ आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातूनच प्राप्त होणार आहे. सवलत गुण, शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण, थेट नियुक्ती, गौरव पुरस्कार, शिष्यवृत्ती व रोख पुरस्कार अशा अनेकविध योजनांच्या माध्यमातून शासन खेळाडूंना मदत करण्यास तयार आहे.

सन २०२३-२४ या वर्षात एकूण ५२ क्रीडा प्रकारात १,७२,००० विद्यार्थ्यांनी या कार्यालयामार्फत आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. या वर्षीदेखील जास्तीत जास्त संख्येने या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती आहे.



(वर्षा साळवी)

जिल्हा क्रीडा अधिकारी

तथा सचिव जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर

प्रतिलिपी माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर
२. मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1
३. मा. विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई
४. मा. शिक्षण निरीक्षक, उत्तर विभाग व दक्षिण विभाग, जि. मुंबई उपनगर.
५. मा. शिक्षणाधिकारी, (महानगरपालिका), मुंबई उपनगर
६. मा. सदस्य (सर्व), जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर
७. मा. अध्यक्ष / सचिव (सर्व), जिल्हा एकविध क्रीडा संघटना, मुंबई उपनगर जिल्हा

स्पर्धेसाठी महत्वाच्या सूचना :- शालेय, क्रीडा स्पर्धांसाठी लागू

वेबसाईट - www.mumbaidivsports.com ब्लॉग - www.dsomumbaisub.blogspot.com

१. सन २०२४ - २५ या वर्षात आयोजित करण्यात येणा-या सर्व क्रीडा स्पर्धांची प्राथमिक नोंदणीपासून सर्व बाबी ऑनलाईन करण्यात येणार या बाबतचे प्रशिक्षण सभेसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक शिक्षकास देण्यात आलेले आहे. या वापरासाठी आपल्या शाळेचा यू-डायस डाटामधील कोड नंबर हा युजर आय डी व प्राथमिक पासवर्ड म्हणून वापरण्यात येणार आहे. सदरचा पासवर्ड नंतर आपल्या सोयीप्रमाणे बदलण्यात यावा व लक्षात ठेवावा.

२. प्रत्येक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयासाठी ऑनलाईन प्राथमिक प्रवेशिका दिनांक ते या कालावधीत नोंद करून प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत प्राथमिक प्रवेशिका वा खेळांच्या प्रवेश नोंद करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

३. खेळाडूंचा वयोगटा संबंधीचा तक्ता:- दिनांक ०१/०१/२०२५ रोजी म्हणजे ३१/१२/२०२४ पर्यंत मोजावे

अ.क्र.	स्पर्धा प्रकार	वयोगट	इयत्ता	जन्मतारीख
१	सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा (सब ज्युनिअर)	१५ वर्षे मुले	वर्गाची अट नाही	दि. ०१/०१/२०१० रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
२	सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा (ज्युनिअर)	१७ वर्षे मुले / मुली	वर्गाची अट नाही	दि. ०१/०१/२००८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
३	शालेय क्रीडा स्पर्धा (मुले व मुली)	१४ वर्षाखालील	इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत शिकत असलेले	दि. ०१/०१/२०११ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
४	शालेय क्रीडा स्पर्धा (मुले व मुली)	१७ वर्षाखालील	इयत्ता १२ वी पर्यंत शिकत असलेले	दि. ०१/०१/२००८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
५	शालेय क्रीडा स्पर्धा (मुले व मुली)	१९ वर्षाखालील	इयत्ता १२ वी पर्यंत शिकत असलेले	दि. ०१/०१/२००६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
६	सब ज्युनि. नेहरू हॉकी स्पर्धा (मुले)	१५ वर्षाखालील	वर्गाची अट नाही	दि. ०१/११/२००९ किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
७	ज्युनि. नेहरू हॉकी स्पर्धा (मुले व मुली)	१७ वर्षाखालील	वर्गाची अट नाही	दि. ०१/११/२००७ किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
८	शालेय क्रीडा स्पर्धा (मुले व मुली)	११ वर्षाखालील	इयत्ता ३ ते ५ वी पर्यंत शिकत असलेले	दि. ०१/०१/२०१४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

४. फी बाबत :- नोंदणी शुल्क व प्रवेश फी विद्यार्थी संख्येनुसार प्राथमिक /माध्यमिक शाळा व कनिष्ठ

महाविद्यालयांनी भरावयाचे शुल्क खालीलप्रमाणे आहे.

अ.नु	विद्यार्थी संख्या	भरावयाचे संलग्नता शुल्क (रुपये)	क्रिडा निधी (रुपये)
1.	1 ते 500	100/-	250/-
2.	501 ते 1000	150/-	450/-
3.	1001 ते 1500	200/-	550/-
4.	1501 ते 2000	250/-	600/-
5.	2001 ते 2500	300/-	750/-
6.	2500 पेक्षा जास्त विद्यार्थी	350/-	1000/-

1. क्रिकेट - रू. 1000 /- 2. फुटबॉल (सर्व) - रू. 1000 /- 3. बॅडमिंटन - रू. 500 /- 4. हॉकी (सर्व) - रू. 1000 /- 5. लॉन टेनिस (प्रति खेळाडू) - रू. 250 /- 6. बास्केटबॉल (प्रति संघ) - रू. 500 /- 7. रायफल शूटींग (नेमबाजी) (प्रति खेळाडू) - रू. 250 /- 8. टेबल टेनिस (प्रति संघ) - रू. 500 /- 9. अॅथलेटिक्स सांघिक - रू. 250 /- 10. अॅथलेटिक्स वैयक्तिक - रू. 100 /- 11. जलतरण सांघिक - रू. 250/-12. जलतरण वैयक्तिक - रू. 100 /- उर्वरीत प्रत्येक संघासाठी प्रति संघ रू. 250 /- व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रति बाब रू. 100/- फी आकारण्यात येईल.

५. प्राथमिक प्रवेशिकेची ऑनलाईन नोंद झाल्यानंतर खेळाडूंची नोंदणी (ओळखपत्र) करून संघ / खेळाडूंचे ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रत्येक स्पर्धेच्या प्रथम दिवसाच्या पाच दिवस आधी अथवा विहित केलेल्या कालावधीमध्येच नोंदी करणे आवश्यक आहे.त्यावर शाळेच्या मुख्याध्यापक अथवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा सही शिक्षा असणे अनिवार्य आहे. त्यानंतर सदरचा प्रवेश आपोआप बंद होईल. अशा प्रकारे प्रवेश बंद झाल्यानंतर संघाची /खेळाडूंची प्रवेशिका ऑनलाईन स्विकारली जाणार नाही अशा. खेळाडूंना कोणत्याही सबबीवर स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही. तसेच फक्त ऑनलाईन ओळखपत्रावरही सहभागी करून घेतले जाणार नाही . ऑनलाईन प्रवेश अर्ज आवश्यक राहिल. याची सर्व क्रीडा शिक्षकांनी नोंद घेवून सहकार्य करावे. मॅन्युअली तयार करण्यात आलेल्या प्रवेशिका / ओळखपत्रे असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

६. सर्व संघानी व खेळाडूंनी स्पर्धेच्या दिलेल्या वेळेच्या ३० मिनिटे आधि उपस्थिती द्यावी.दिलेल्या वेळेत संघ उपस्थित न झाल्यास दिलेल्या वेळेच्या १० मिनिटे अधिक संघाची वाट बघितली जाईल. जर संघ त्या अधिक वेळेतही हजर झाला नाही तर विरुद्ध संघास विजयी घोषित करून पुढे चाल देण्यात येईल. याची नोंद सर्व क्रीडा शिक्षकांनी, मुख्यध्यापकांनी घ्यावी.

७. शालेय क्रीडा स्पर्धांमधील प्रत्येक खेळातील व प्रत्येक वयोगटातील प्रत्येक स्तरावरील स्पर्धा बाद पध्दतीने घेण्यात येतील.

८. शालेय व इतर स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूने स्वतःच्या जबाबदारीने सहभाग घ्यावा स्पर्धेदरम्यान कोणत्याही कारणास्तव खेळाडूस कोणतीही दुखापत / इजा झाल्यास अथवा दुर्घटना झाल्यास त्यास संयोजन समिती तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जबाबदार राहणार नाही व कोणत्याही प्रकारचा खर्च संयोजन समितीकडून वा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार नाही. याशिवाय स्पर्धेच्या वेळी शाळा - महाविद्यालयांनी त्यांच्या खेळाडूसोबत आवश्यक ते प्रथमोपचार साहित्य (किट) ठेवावे.

९. स्पर्धेत सहभागी होताना त्या त्या खेळाच्या एकविध संघटनेने निश्चित केलेला गणवेश (स्पोर्ट्स किट) असणे अनिवार्य आहे. गणवेश नसेल तर स्पर्धेत सहभाग दिला जाणार नाही.

१०. जिल्हास्तरापासून पुढील स्तरावर सहभागी होत असताना पात्रता प्रमाणपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी असणे बंधनकारक आहे.

११. स्पर्धेबाबतची सर्व माहिती, वेळापत्रक, स्पर्धा ठिकाणे, वेळ, स्पर्धेच्या तारखामधील बदल अथवा काही कारणास्तव स्पर्धा / सामने रद्द झाल्याची, स्पर्धा ठिकाण बदलाबाबतची व स्पर्धा अनुषंगाने इतर सर्व माहिती ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या- www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर देण्यात येईल. सदर ब्लॉगबाबतची माहिती ही आपल्या शाळा महाविद्यालयातील खेळाडूंना तसेच त्यांच्या पालकांनाही द्यावी. याशिवाय नियमित ब्लॉगवरील सुचना, माहिती पाहण्याची जबाबदारी ही संबंधित शाळा महाविद्यालय, शारीरिक शिक्षक, पालक आणि खेळाडू यांची राहिल. त्यामुळे विहित वेळेमध्ये माहिती न मिळाल्यामुळे एखादा खेळाडू स्पर्धेपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक शाळा महाविद्यालयांनी पालक व खेळाडूंना देऊ नयेत.

११. तक्रार निवारण :-

अ) स्पर्धेच्यावेळी खेळाडूंबाबत तक्रार करावयाची असल्यास ती लेखी स्वरूपात संघ व्यवस्थापक / मार्गदर्शक / संघनायक यांनी सामना संपण्यापूर्वी अथवा सामना संपल्यानंतर ३० मिनीटांच्या आत तक्रार शुल्क रु. १०००/- (रूपये एक हजार फक्त) भरून संयोजकांकडे सादर करावे.

आ) तक्रार नोंदविणारया व्यक्तीने तक्रार नोंदविल्यानंतर तक्रारीबाबतचे पुरावे ६० मिनीटांच्या आत सादर करणे बंधनकारक राहिल अन्यथा तक्रार फेटाळण्यात येईल.

इ) पंच व तांत्रिक सदस्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणतीही तक्रार नोंदवून घेतली जाणार नाही.

ई) संयोजक प्राप्त तक्रारीचा निर्णय लेखी स्वरूपात देतील.

१२. तक्रार निवारण समिती - तक्रार निवारण समितीचे स्वरूप हे त्रिसदस्यीय राहिल.

अ) उपसंचालक / जिल्हा क्रीडा अधिकारी / तालुका क्रीडा अधिकारी हे अनुक्रमे विभाग / जिल्हा / तालुकास्तरावर अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

आ) संबंधित एकविध खेळाच्या संघटनांचे प्रतिनिधी.

इ) क्रीडा मार्गदर्शक / क्रीडा अधिकारी.

ई) संबंधित खेळाचे पुरस्कार्थी खेळाडू / तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक.

उ) संबंधित खेळाच्या आयोजन समितीचे प्रमुख.

१४. स्पर्धा कार्यक्रमातील दिनांक, वेळ व जागेसंबंधी काही कारणास्तव बदल करण्याचा प्रसंग आल्यास, बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी राखून ठेवले आहेत.

- संचालनालयाकडून संचालयस्तरावर यातील काही खेळ कमी झाल्यास वा काही खेळांचा नविन समावेश झाल्यास आपणास कळविण्यात येईल .
- याशिवाय काही बदल / सुचना असल्यास वेळोवेळी त्यानुसार ब्लॉगवर (dsomumbaisub.blogspot.com) तसेच वेबसाईटवर (www.mumbaidivsports.com) प्रसिध्दी देण्यात येईल.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथील अधिकारी / कर्मचारी

अ.क्र.	नाव	पदनाम	संपर्क क्र.
1	श्रीमती. वर्षा साळवी	जिल्हा क्रीडा अधिकारी	022-28871105 09082290029
2	श्री. मार्क धर्माई	तालुका क्रीडा अधिकारी (अंधेरी)	08898090907
3	श्री. अमोल दंडवते	क्रीडा अधिकारी	09423618070
4	श्रीमती. मानसी गावडे	क्रीडा अधिकारी	07020304268
5	श्रीमती. ऋचा आळवेकर	क्रीडा अधिकारी	07666467430
6	श्रीमती. रश्मी आंबेडकर	क्रीडा मार्गदर्शक	09511788818
7	श्री. अविनाश देसाई	मानधन लिपीक	08850502131
8	श्रीमती. साक्षी वाकडे	मानधन लिपीक	07400272704

शालेय क्रीडा स्पर्धासाठी खेळ, वयोगट व खेळाडू संख्या दर्शविणारा तक्ता सन २०२४ - २५.

अ.क्र.	खेळ	वयोगट		संघातील खेळाडू संख्या
		मुले	मुली	
1.	आर्चरी (इंडीयन राऊंड) (फीटा राऊंड) (कंपाऊंड राऊंड)	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येकी 04
2.	अॅथलेटिक्स	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	बाबनिहाय 2 खेळाडू
	क्रॉसकंट्री	19 वर्षाखालील	19 वर्षाखालील	06
3.	बॅडमिंटन	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	05
4.	बास्केटबॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	12
5.	बॉक्सींग	14,17,19 वर्षाखालील	17,19 वर्षाखालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
6.	बेसबॉल	14,17,19 वर्षाखालील	14,17,19 वर्षाखालील	16
7.	बॉल बॅडमिंटन	19 वर्षा खालील	19 वर्षा खालील	10
8.	बुद्धीबळ	14,17,19 वर्षाखालील	14,17,19 वर्षाखालील	5
9.	क्रिकेट	14,17,19 वर्षाखालील	17,19 वर्षाखालील	16
10.	सायकलींग, रोडरेस (ट्रॅक -: थेट निवड चाचणी)	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	4
11.	शुटींगबॉल	17,19 वर्षा खालील	17,19 वर्षा खालील	10
12.	स्कॅश	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	5
13.	कॅरम	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	6
14.	डॉजबॉल	17,19 वर्षा खालील	17,19 वर्षा खालील	10
15.	फुटबॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	18
16.	तलवारबाजी	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	संघ 4, वैयक्तिक 2
17.	जिम्नास्टीक्स आर्टिस्टीक	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	7 मुले व 7 मुली
	रिदमिक जिम्नास्टीक्स	---	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येक वयोगटात 4 खेळाडू
	एक्रोबॅटीक्स	19 वर्षाखालील	19 वर्षाखालील	7 मुले व 6 मुली
18.	हॉकी	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	18
19.	हॅन्डबॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	16

अ.क्र.	खेळ	वयोगट		संघातील खेळाडू संख्या
		मुले	मुली	
20.	ज्युदो	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
21.	कबडडी	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	12
22.	खो खो	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	15
23.	किक बॉक्सींग	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
24.	लॉन टेनिस	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	5
25.	मल्लखांब	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	4
26.	नेटबॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	12
27.	नेहरु कप हॉकी	15,17 वर्षाखालील	17 वर्षाखालील	16
28.	रोलर स्केटींग (क्वाड व इनलाईन)	11,14,17,19 वर्षाखालील	11,14,17,19वर्षाखालील	क्वाड व इनलाईन प्रत्येकी 3
	रोलर हॉकी	19 वर्षाआतील	--	12
29.	रोल बॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	12
30.	रायफल शुटींग	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	4
31.	जलतरण व डायव्हिंग	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	बाब निहाय 2 खेळाडू
	वॉटरपोलो	19 वर्षाआतील	19 वर्षाआतील	12
32.	सॉफ्टबॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	16
33.	सिकई मार्शल आर्ट	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
34.	सुब्रतो कप फुटबॉल	14,17 वर्षा खालील	17 वर्षा खालील	16
35.	टेबल - टेनिस	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	5
36.	तायक्वांदो	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
37.	श्रोबॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	12
38.	व्हॉलीबॉल	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	12
39.	कुस्ती (फ्री स्टाईल)	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
	कुस्ती (ग्रिको रोमन)	14,17,19 वर्षा खालील	--	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
40.	वेटलिफ्टिंग	17,19 वर्षा खालील	17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
41.	योगासन	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	7
42.	कराटे	14,17,19 वर्षा खालील	14,17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू
43.	बुशु	17,19 वर्षा खालील	17,19 वर्षा खालील	प्रत्येक वजनी गटात 2 खेळाडू

अ.क्र.	खेळ	वयोगट		संघातील खेळाडू संख्या
		मुले	मुली	
44.	रग्बी	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	12
45.	मॉडर्न पेंटॅथलॉन	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	4
46.	सेपक टकरा	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	5
47.	सॉफ्ट टेनिस	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	5
48.	टेनिकाईट	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	5
49.	आटयापाटया	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	12
50.	आष्टे - डू - आखाडा	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	08 - 09 - 15
51.	युनिफाईट	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	10
52.	कुडो	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	09
53.	स्पीडबॉल	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	08
54.	टेंग - सु - डो	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	08
55.	फिल्ड आर्चरी	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	12
56.	मॉन्टेक्स बॉल क्रिकेट	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	15
57.	मिनीगोल्फ	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	05
58.	सुपर सेवन क्रिकेट	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	10
59.	बेल्ट रेसलिंग	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	08 - 06
60.	फ्लोअर बॉल	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	12
61.	थाय बॉक्सींग	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	08 - 09
62.	हाफकिडो बॉक्सींग	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	12
63.	रोप स्किपींग	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	06
64.	सिलंबम	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	05
65.	वूडबॉल	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	10
66.	टेनिस व्हॉलीबॉल	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	06
67.	थांग ता मार्शल आर्ट	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	06
68.	कुराश	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	08
69.	लगोरी	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	12

अ.क्र.	खेळ	वयोगट		संघातील खेळाडू संख्या
		मुले	मुली	
70.	रस्सीखेच	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	10
71.	पॉवरलिफ्टिंग	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	07
72.	बीच व्हॉलीबॉल	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	10
73.	टार्गेट बॉल	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	12
74.	टेनिस क्रिकेट	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	16
75.	जित कुने दो	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	10
76.	फूटसाल	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	05
77.	कॉर्फबॉल	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	06
78.	टेबल सॉकर	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	03
79.	हुप क्वान दो	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	10
80.	युग मुन दो	१४,१७,१९ वर्षाखालील	१४,१७,१९ वर्षाखालील	10
81.	वोवीनाम	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	10
82.	ड्रॉप रो बॉल	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	05
83.	ग्रॅपलिंग	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	08 – 07
84.	पेंटाक्यू	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	12
85.	लंगडी	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	12
86.	जंपरोप	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	05
87.	स्पोर्ट डान्स	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	09
88.	चॉकबॉल	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	12
89.	चॉयक्वांदो	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	10
90.	फुटबॉल टेनिस	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	05
91.	बुडो	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	12
92.	म्युजिकल चेअर	१९ वर्षाखालील	१९ वर्षाखालील	30
93.	टेनिस बॉल क्रिकेट	१७,१९ वर्षाखालील	१७,१९ वर्षाखालील	12

जलतरण बाबींचा तक्ता

गट	मुले	मुली
14 वर्षे	<p>फ्रीस्टाईल - 50,100, 200, 400 मी. बॅकस्ट्रोक - 50,100, 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक - 50,100, 200 मी. बटरफ्लाय - 50,100, 200 मी. व्यक्तिक मिडले -200 मी. रिले - 4 बाय 100 मी., 4 बाय 100 मी. मिडले डायव्हिंग - 1 व 3 स्प्रिंग बोर्ड व हार्डबोर्ड</p>	<p>फ्रीस्टाईल - 50,100, 200, 400 मी. बॅकस्ट्रोक - 50,100, 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक - 50,100, 200 मी. बटरफ्लाय - 50,100, 200 मी. व्यक्तिक मिडले -200, मी. रिले - 4 बाय 100 मी., 4 बाय 100 मी. मिडले डायव्हिंग - 1 व 3 स्प्रिंग बोर्ड व हार्डबोर्ड</p>
17 वर्षे	<p>फ्रीस्टाईल - 50,100, 200, 400, 800 मी. बॅकस्ट्रोक - 50,100, 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक - 50,100, 200 मी. बटरफ्लाय - 50,100, 200 मी. व्यक्तिक मिडले -200, 400 मी. रिले - 4 बाय 100 मी., 4 बाय 100 मी. मिडले डायव्हिंग - 1 व 3 स्प्रिंग बोर्ड व हार्डबोर्ड</p>	<p>फ्रीस्टाईल - 50,100, 200, 400, मी. बॅकस्ट्रोक - 50,100, 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक - 50,100, 200 मी. बटरफ्लाय - 50,100, 200 मी. व्यक्तिक मिडले -200, 400 मी. रिले - 4 बाय 100 मी., 4 बाय 100 मी. मिडले डायव्हिंग - 1 व 3 स्प्रिंग बोर्ड व हार्डबोर्ड</p>
19 वर्षे	<p>फ्रीस्टाईल - 50,100, 200, 400,1500 मी. बॅकस्ट्रोक - 50,100, 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक - 50,100, 200 मी. बटरफ्लाय - 50,100, 200 मी. व्यक्तिक मिडले - 200, 400 मी. रिले - 4 बाय 100 मी., 4 बाय 100 मी. मिडले डायव्हिंग - 1 व 3 स्प्रिंग बोर्ड व हार्डबोर्ड</p>	<p>फ्रीस्टाईल - 50,100, 200, 400, 800 मी. बॅकस्ट्रोक - 50,100, 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक - 50,100, 200 मी. बटरफ्लाय - 50,100, 200 मी. व्यक्तिक मिडले - 200, 400 मी. रिले - 4 बाय 100 मी., 4 बाय 100 मी. मिडले डायव्हिंग - 1 व 3 स्प्रिंग बोर्ड व हार्डबोर्ड</p>

ज्युदो

14 वर्षा आतील मुले	14 वर्षा आतील मुली	17 वर्षा आतील मुले	17 वर्षा आतील मुली	19 वर्षा आतील मुले	19 वर्षा आतील मुली
- 25 कि.ग्रॅ.	- 23 कि.ग्रॅ.	- 40 कि.ग्रॅ.	- 36 कि.ग्रॅ.	- 40 कि.ग्रॅ.	- 36 कि.ग्रॅ.
- 30 कि.ग्रॅ.	- 27 कि.ग्रॅ.	- 45 कि.ग्रॅ.	- 40 कि.ग्रॅ.	- 45 कि.ग्रॅ.	- 40 कि.ग्रॅ.
- 35 कि.ग्रॅ.	- 32 कि.ग्रॅ.	- 50 कि.ग्रॅ.	- 44 कि.ग्रॅ.	- 50 कि.ग्रॅ.	- 44 कि.ग्रॅ.
- 40 कि.ग्रॅ.	- 36 कि.ग्रॅ.	- 55 कि.ग्रॅ.	- 48 कि.ग्रॅ.	- 55 कि.ग्रॅ.	- 48 कि.ग्रॅ.
- 45 कि.ग्रॅ.	- 40 कि.ग्रॅ.	- 60 कि.ग्रॅ.	- 52 कि.ग्रॅ.	- 60 कि.ग्रॅ.	- 52 कि.ग्रॅ.
- 50 कि.ग्रॅ.	- 44 कि.ग्रॅ.	- 66 कि.ग्रॅ.	- 57 कि.ग्रॅ.	- 66 कि.ग्रॅ.	- 57 कि.ग्रॅ.
+ 50 कि.ग्रॅ.	+ 44 कि.ग्रॅ.	- 73 कि.ग्रॅ.	- 63 कि.ग्रॅ.	- 73 कि.ग्रॅ.	- 63 कि.ग्रॅ.
--	---	- 81 कि.ग्रॅ.	- 70 कि.ग्रॅ.	- 81 कि.ग्रॅ.	- 70 कि.ग्रॅ.
--	--	- 90 कि.ग्रॅ.	+ 70	- 90 कि.ग्रॅ.	+ 70
--	--	+ 90	--	+ 90	--

तायक्कांदो

अ.क्र	14 वर्षे		17 वर्षे		19 वर्षे	
	वजन					
	मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
1	- 18 कि.ग्रॅ	- 16 कि.ग्रॅ	- 35 कि.ग्रॅ	- 32 कि.ग्रॅ	41- 45	- 40 कि.ग्रॅ
2	18 - 21	16 - 18	35 - 38	32 - 35	45 - 48	40 - 42
3	21 - 23	18 - 20	38 - 41	35 - 38	48 - 51	42 - 44
4	23 - 25	20 - 22	41 - 45	38 - 42	51 - 55	44 - 46
5	25 - 27	22 - 24	45 - 48	42 - 44	55 - 59	46 - 49
6	27 - 29	24 - 26	48 - 51	44 - 46	59 - 63	49 - 52
7	29 - 32	26 - 29	51 - 55	46 - 49	63 - 68	52 - 55
8	32 - 35	29 - 32	55 - 59	49 - 52	68 - 73	55 - 59
9	35 - 38	32 - 35	59 - 63	52 - 55	73 - 78	59 - 63
10	38 - 41	35 - 38	63 - 68	55 - 59	+ 78	63 - 68
11	+ 41	+ 38	68 - 73	59 - 63	--	+ 68
12	--	--	73 - 78	63 - 68	--	--
13	---	--	+ 78	+ 68	--	--

कुस्ती (फ्री स्टाईल व ग्रीक रोमन)

अ.क्र	14 वर्षे मुले	14 वर्षे	17 वर्षे	17 वर्षे	19 वर्षे मुले	19 वर्षे मुली	19 वर्ष मुले
	(फ्री स्टाईल)	मुली (फ्री स्टाईल)	मुले (फ्री व ग्रिको)	मुली (फ्री स्टाईल)	(फ्री स्टाईल)	(फ्री स्टाईल)	(ग्रिको रोमन)
	वजन						
1	- 35 कि.ग्रॅ	- 30 कि.ग्रॅ	41-45 कि.ग्रॅ	36-40 कि.ग्रॅ	- 57 कि.ग्रॅ	- 50 कि.ग्रॅ	- 55
2	- 38	- 33	- 48	- 43	- 61	- 53	- 60
3	- 41	- 36	- 51	- 46	- 65	- 55	- 63
4	- 44	- 39	- 55	- 49	- 70	- 57	- 67
5	- 48	- 42	- 60	- 53	- 74	- 59	- 72
6	- 52	- 46	- 65	- 57	- 79	- 62	- 77
7	- 57	- 50	- 71	- 61	- 86	- 65	- 82
8	- 62	- 54	- 80	- 65	- 92	- 68	- 87
9	- 68	- 58	- 92	- 69	- 97	- 72	- 97
10	- 75	- 62	- 110	- 73	- 125	- 76	- 130

कबड्डी

अ.क्र.	वयोगट	क्रीडांगणाचे मोजमाप	वजन	संघ खेळाडु संख्या
1	14 वर्षे मुले	11 बाय 08 स्क्वे.मी	51 कि.ग्रॅ. खालील	12
2	14 वर्षे मुली	11 बाय 08 स्क्वे.मी	48 कि.ग्रॅ. खालील	12
3	17 वर्षे मुले	12 बाय 08 स्क्वे.मी	55 कि.ग्रॅ. खालील	12
4	17 वर्षे मुली	12 बाय 08 स्क्वे.मी	55 कि.ग्रॅ. खालील	12
5	19 वर्षे मुले	13 बाय 10 स्क्वे.मी	70 कि.ग्रॅ. खालील	12
6	19 वर्षे मुली	12 बाय 08 स्क्वे.मी	65 कि.ग्रॅ. खालील	12

बुशू

१७ वर्ष - मुले	४० कि, ४५ कि, ४८ कि, ५२ कि, ५६ कि, ६० कि, ६५ कि, ७० कि, ७५ कि, ८० कि, ८५ कि.
१७ वर्ष - मुली	३६ कि, ४० कि, ४५ कि, ४८ कि, ५२ कि, ५६ कि, ६० कि, ६५ कि, ७० कि.
१९ वर्ष - मुले	४४ कि, ४८ कि, ५२ कि, ५६ कि, ६० कि, ६५ कि, ७० कि, ७५ कि, ७५ कि. वरील
१९ वर्ष - मुली	४० कि, ४५ कि, ४८ कि, ५२ कि, ५६ कि, ६० कि, ६५ कि, ६५ कि. वरील

सिकई मार्शल आर्ट

अ.क्र	14 वर्षे		17 वर्षे		19 वर्षे	
	मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
1	- 29 कि.ग्रॅ	- 27 कि.ग्रॅ	- 40 कि.ग्रॅ	- 36 कि.ग्रॅ	- 46 कि.ग्रॅ	- 42 कि.ग्रॅ
2	- 33	- 31	- 44	- 40	- 50	- 46
3	- 37	- 35	- 48	- 44	- 54	- 50
4	- 41	- 39	- 52	- 48	- 58	- 54
5	- 45	- 43	- 56	- 52	- 62	- 58
6	- 49	- 47	- 60	- 56	- 66	- 62
7	+ 49	+ 47	+ 60	+ 56	+ 66	+ 62
8	खवनके (K-1)	खवनके (K-1)	खवनके (K-1)	खवनके (K-1)	खवनके (K-1)	खवनके (K-1)
9	एरो सिकई वैयक्तिक(ASI)	एरो सिकई वैयक्तिक(ASI)	खवनके K 2	खवनके K 2	खवनके K 2	खवनके K 2
10			एरो सिकई वैयक्तिक(ASI)	एरो सिकई वैयक्तिक(ASI)	एरो सिकई वैयक्तिक(ASI)	एरो सिकई वैयक्तिक(ASI)

बॉक्सिंग

अ.क्र	14 वर्षे		17 वर्षे		19 वर्षे	
	वजन					
	मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
1	28 - 30	--	- 46	- 42	- 46	- 45
2	30 - 32	--	46 - 48	42 - 44	46 - 49	45 - 48
3	32 - 34	--	48 - 50	44 - 46	49 - 52	48 - 51
4	34 - 36	--	50 - 52	46 - 48	52 - 56	51 - 54
5	36 - 38	--	52 - 54	48 - 50	56 - 60	54 - 57
6	38 - 40	--	54 - 57	50 - 52	60 - 64	57 - 60
7	40 - 42	--	57 - 60	52 - 54	64 - 69	60 - 64
8	42 - 44	--	60 - 63	54 - 57	69 - 75	64 - 66
9	44 - 46	--	63 - 66	57 - 60	75 - 85	66 - 69
10	46 - 48	--	66 - 70	60 - 63	85 - 91	69 - 75
11	48 - 50	--	70 - 75	63 - 66	91+	75 - 81
12	--	--	75 - 80	66 - 70	--	81+
13	--	--	81 +	70 - 75	--	
	--	--	--	75 - 80	--	
	--	--	--	80 +	--	

किक बॉक्सिंग

अ.क्र	14 वर्षे		17 वर्षे		19 वर्षे	
	वजन					
	मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
1	- 24 कि.ग्रॅ	- 24 कि.ग्रॅ	- 35 कि.ग्रॅ	- 35 कि.ग्रॅ	- 44 कि.ग्रॅ	- 45 कि.ग्रॅ
2	- 28	- 28	- 40	- 40	- 48	- 48
3	- 32	- 32	- 45	- 45	- 52	- 51
4	- 42	- 37	- 50	- 50	- 56	- 54
5	- 47	- 42	- 55	- 55	- 60	- 57
6	- 52	- 46	- 60	- 60	- 65	- 63
7	- 57	- 50	- 65	+ 60	- 70	+ 63
8	- 63	+ 50	- 70	--	- 75	--
9	+ 63	--	- 75	--	- 80	--
10	--	--	+ 75	--	+ 80	--

कराटे

अ.क्र	14 वर्षे		17 वर्षे		19 वर्षे	
	मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
1	- 20	- 18	- 35	- 32	- 35	- 32
2	20 - 25	18 - 22	35 - 40	32 - 36	35 - 40	32 - 36
3	25 - 30	22 - 24	40 - 45	36 - 40	40 - 45	36 - 40
4	30 - 35	24 - 26	45 - 50	40-44	45 - 50	40 - 44
5	35 - 40	26 - 30	50 - 54	44 -48	50 - 54	44 - 48
6	40 - 45	30 - 34	54 - 58	48 -52	54 - 58	48 - 52
7	45 - 50	34 - 38	58 - 62	52 - 56	58 - 62	52 - 56
8	50 - 55	38 - 42	62 - 66	56 - 60	62 - 66	56 -60
9	55 - 60	42 - 46	66 - 70	60 - 64	66 - 70	60 - 64
10	60+	46 - 50	70 - 74	64 - 68	70 - 74	64 - 68
11	--	+ 50	74 - 78	+ 68	74 - 78	+ 68
12	--	--	78 - 82	--	78 - 82	-
13	--	--	+ 82	--	+ 82	-

वेटलिफ़्टिंग (वजन उचलणे)

अ.क्र	17 वर्षे		19 वर्षे	
	वजन			
	मुले	मुली	मुले	मुली
1	- 49 कि.ग्रॅ	- 40 कि.ग्रॅ	- 55 कि.ग्रॅ	- 45 कि.ग्रॅ
2	- 55	- 45	- 61	- 49
3	- 61	- 49	- 67	- 55
4	- 67	- 55	- 73	- 64
5	- 73	- 59	- 81	- 71
6	- 81	- 64	- 89	- 76
7	- 89	- 71	- 96	- 81
8	- 96	- 76	- 102	- 87
9	+ 96	+ 76	+102	+ 87
10	--	--	--	--

मैदानी स्पर्धा
वैयक्तीक प्रकारची वयोगटनिहाय होणा-या स्पर्धा बाबी

अ.मैदानी स्पर्धा - 14 वर्षे वयोगट मुले / मुली .

- | | |
|--|------------------------------------|
| 1. मुले / मुली धावणे 100,200,400,600 मीटर. | 2. हर्डल्स 80 मी (76.2 से.मी.उंची) |
| 3. रिले 4x 100 मीटर | 4. उंच उडी ,लांब उडी. |
| 5. फेकी - गोळा फेक (4 कि .ग्रॅ.) | 6. थाळी फेक (1 कि .ग्रॅ.) |

ब. मैदानी स्पर्धा - 17 वर्षे वयोगट मुले.

- | | |
|---|----------------------------|
| 1. 100,200,400,800,1500,3000 मीटर धावणे. | |
| 2. हर्डल्स 110 मी (91.4 से.मी.उंची); हर्डल्स 400 मी (0.838 m) | |
| 3. रिले 4x 100 मीटर | |
| 4. उंच उडी ,लांब उडी.तिहेरी उडी,बांबु उडी. | 5. गोळा फेक (5 कि .ग्रॅ.) |
| 6. थाळी फेक (1.500 कि .ग्रॅ.) | 7. भाला फेक (700 ग्रॅम) |
| 8. हातोडा फेक (5कि.ग्रॅ.) | 9. 5000 मी.जलद चालणे. |

क. मैदानी स्पर्धा - 17 वर्षे वयोगट मुली.

- | | |
|---|----------------------------|
| 1. 100,200,400,800,1500,3000 मीटर धावणे | |
| 2. हर्डल्स 100 मी (76.2 से.मी.उंची); हर्डल्स 400 मी. (0.762 m) | |
| 3. रिले 4 X 100 मीटर | |
| 4. उंच उडी ,लांब उडी.तिहेरी उडी,बांबु उडी. | 5. गोळा फेक (4 कि .ग्रॅ.) |
| 6. थाळी फेक (1 कि .ग्रॅ.) | 7. भाला फेक (600 ग्रॅम) |
| 8. हातोडा फेक (4 कि.ग्रॅ.) | 9. 3 कि.मी.चालणे. |

ड. मैदानी स्पर्धा - 19 वर्षे वयोगट मुले.

- | | |
|--|--|
| 1. 100, 200, 400, 800,1500, 5000 मीटर धावणे | |
| 2. हर्डल्स 110 मी (99 से.मी.उंची) 400 मी. (91.4 मी.उंची) | |
| 3. रिले 4 X 100 मीटर, 4 X 400 मीटर | 4. उंच उडी ,लांब उडी.तिहेरी उडी,बांबु उडी. |
| 5. गोळा फेक (6 कि .ग्रॅ.) | 6. थाळी फेक (1.75 कि .ग्रॅ.) |
| 7. भाला फेक (800 ग्रॅम) | 8. हातोडा फेक (6 कि.ग्रॅ.) |
| 9. 5 कि.मी.चालणे. | |

इ. मैदानी स्पर्धा - 19 वर्षे वयोगट मुली.

1. 100, 200, 400, 800, 1500, 3000, 5000 मीटर धावणे
2. हर्डल्स 100 मी (84 से.मी.उंची) 400 मी. (76.2 मी.उंची)
3. रिले 4 X 100 मीटर, 4x 400 मीटर
4. उंच उडी ,लांब उडी.तिहेरी उडी,बांबु उडी.
5. गोळा फेक (4 कि .ग्रॅ.)
6. थाळी फेक (1 कि .ग्रॅ.)
7. भाला फेक (600 ग्रॅम)
8. हातोडा फेक (4 कि.ग्रॅ.)
9. 3 कि.मी.चालणे.

क्रॉसकंट्री

19 आतील खेळाडूकरिता - मुलांसाठी 5.00 कि .मी.चे अंतर, मुलींसाठी 3.00 कि.मी.अंतर असेल.

तालुकास्तरावरील १० खेळ :-

बास्केटबॉल	कबड्डी	बुध्दीबळ	टेबल टेनिस	खो - खो
व्हॉलीबॉल	बॅडमिंटन	फुटबॉल	अॅथलेटिक्स	तायक्वांदो

शालेय क्रीडा स्पर्धा २०२४ - २५ साठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना.

- १) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या www.mumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर www.mumbaidivsports.com आणि व्हाटस अप ग्रुपवर येणा-या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
- २) प्राथमिक प्रवेशिका आणि खेळ निहाय प्रवेशिका ह्या शाळा महाविद्यालयांनी विहित मुदतीतच भराव्यात. कोणत्याही कारणास्तव त्याची मुदत वाढवुन मिळणार नाही.
- ३) स्पर्धेसाठी विहित वेळेमध्येच विहित ठिकाणी उपस्थित राहावे.
- ४) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या व्हाटस ग्रुप मध्ये केवळ शाळेच्या क्रीडा शिक्षकांनीच सहभागी असावे. शाळेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खेळांच्या खाजगी प्रशिक्षकांनी ग्रुपमध्ये सहभागी होऊ नये.
- ५) शाळेतील क्रीडा शिक्षकांनी खेळाडू आणि पालकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगबाबत माहिती द्यावी जेणेकरुन तेही ब्लॉग पाहून माहिती घेत राहतील.
- ६) कृपया सर्व शिक्षकांना विनंती आहे की, त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक खेळाडू आणि शिक्षकांना परस्पर देऊ नयेत. याशिवाय अत्यंत महत्वाचीच अडचण असल्याशिवाय सायंकाळी ०७.०० नंतर फोन करू नयेत.
- ७) क्रीडा शिक्षकांनी सिस्टीममध्ये माहिती भरताना अत्यंत काळजीपूर्वक भरावी. त्यामध्ये माहिती भरुन सबमिट करण्यापुर्वी खात्री करुन, खेळाडूंना दाखवुनच सबमिट करावी. सदर माहिती एकदा भरल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.
- ८) क्रीडा शिक्षकांनी खेळाडूचा खेळ, जन्मतारीख, वयोगट, इयत्ता, वजनगट इ. बाबी भरताना संबधीत खेळाडूची योग्य ती चाचणी करुनच माहिती भरावी. खेळाडूचा खेळ, जन्मतारीख, वयोगट, इयत्ता, वजनगट एकदा भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- ९) स्पर्धा आयोजनासाठी असणारा कालावधी आणि या कार्यालयामध्ये उपलब्ध असणारे अधिकारी कर्मचारी यांचा विचार करता स्पर्धेच्या तारखा, ठिकाण, वेळा इ. बदलण्याबाबत या कार्यालयास विनंती, पत्रव्यवहार कृपया करू नयेत.
- १०) ज्या खेळाडूंनी शाळा - महाविद्यालय बदलली आहेत किंवा इतर काही कारणास्तव आपल्या शाळेमध्ये प्राप्त झालेली ट्रान्सफर रिक्वेस्ट तात्काळ स्वीकारुन त्या खेळाडूस ट्रान्सफर करावे.
- ११) सन २०२२ पासुन कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा म्हणुन स्पर्धेला जाताना खेळाडूचे आधारकार्ड / पासपोर्ट आणि जन्मतारखेचा पुरावा असणारी बाब (उदा.- शाळेचे बोनाफाईड, जन्मतारखेचा दाखल्याची सत्यप्रत अथवा शाळेच्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत) असणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत खेळाडू व पालकांना माहिती द्यावी.
- १२) जे क्रीडा शिक्षक या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणा-या विविध क्रीडा स्पर्धांच्या तालुका, जिल्हा, विभाग अथवा राजस्तर स्पर्धेसाठी आयोजनास मदत करण्यात इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे खेळ आणि मोबाईल क्रमांक यासह कार्यालयास सादर करावीत.
- १३) तसेच एखादी शाळा एखाद्या तालुका, जिल्हा, विभाग स्पर्धेचे आयोजन करण्यास इच्छुक असेल त्यांनीही याबाबतची लेखी माहिती कार्यालयास सादर करावी.
- १४) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे यापुर्वीची असणारी स्पर्धा प्रमाणपत्रे आणि खेळाडू शिष्यवृत्ती तात्काळ कार्यालयीन वेळेमध्ये घेऊन जावीत अशी विनंती आहे.
- १५) वरील नमुद खेळांच्या संख्येमध्ये, वजनगटामध्ये, वेळेमध्ये शासनाच्या आणि भारतीय खेळ महासंघाच्या आदेशान्वये बदल होऊ शकतो याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.


मुंबई विभागामधील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांचे पत्ते आणि ई मेल.

<p>विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई.</p> <p>प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय परिसर, खोली क्र. २१/२२, मानवी हक्क आयोग कार्यालयाच्या शेजारी, न्यु भरडा हायस्कूल समोर बोरीबंदर, मुंबई ४००००१ दुरध्वनी ०२२/२२०७३८९७ ई मेल:- dydmumbai2022@gmail.com</p>	<p>जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर</p> <p>शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई ४००१०१. ई मेल :- dsomumbaisub2020@gmail.com ०२२/२८८७११०५</p>
<p>जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर</p> <p>राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी बस डेपो जवळ, सायन धारावी लिंक रोड, धारावी, मुंबई १७ ई मेल :- dsomumbaicity2020@gmail.com</p>	<p>जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे.</p> <p>जिल्हाधिकारी ठाणे कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे. ई मेल :- thanedso55@gmail.com</p>
<p>जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड</p> <p>जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता अलिबाग, जि. रायगड ई मेल :- dsoraigad.2009@gmail.com</p>	<p>जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर</p> <p>प्रशासकीय इमारत - ब, कक्ष क्र. ००१, पालघर - बोईसर रोड, कोळगाव, पालघर ४०१४०४. ई मेल - dsopalghar123@gmail.com</p>

Format

State/UT/Unit.....

NATIONAL SCHOOL GAMES 20.... To 20.....
Under the aegis of School Games Federation of India



Latest Photo name
With date duly
Attested by the principal
Head Master with Stamp

Certificate of Eligibility

Age Group underBoys /Girls

01	Name of the Participant (In Block Letters)	
02	Father's Name (In Block Letters)	
03	Mother's Name (In Block Letters)	
04	Name of the School (In Block Letters)	
05	Full Address of School (In Block Letters)	
06	School's Phone No. with Code No.	
07	Last Year Registration No. SGFI	
08	Date of Birth (i) In Fig.	<input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/>
	(ii) In Words	
09	Aadhaar No.	
10	Passport No. (if available)	
11	Discipline	
12	Age in Completed years as on 31 st December	Year <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/>
		Month <input type="text"/> <input type="text"/> Days <input type="text"/> <input type="text"/>
13	Permanent Address & Phone / Mob. No. (In Block Letters)	
14	Admission No. & Year	
15	Date of Joining the School	
16	Standard & Section Studying this year	
17	Standard Studying last year	
18	Bank Detail of participant (If no then mention Mother/Father A/C No.)	Name :
		Name of Bank :
		A/C No. :
		IFSC Code :
19	Personal Identification Marks :	1.
		2.
20	Signature of the Participant	

Certificate: 1. certified that the above participant is a bonfire student of this Institution for the academic year.
2. Certified that I have personally verified the admission records maintained in the School and found correct.
3. Certificate that it is understood in the event of information furnished above found to be partly or wholly untrue, the above students is liable to be disqualified for a period of two years in case the students is a member of the team, then the participant is liable to be disqualified as a whole.

Signature of Competent Authority
of State/UT/Unit with Seal

Signature with Seal
Manager / Coach
Post / Desn.....

Signature with Seal of the
Head of Institution/Principal
Head Master

For Office Use Only	Name of Invigilator	Sign. of Invigilator.....
---------------------	---------------------------	---------------------------

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर -: अनुदानित खेळ वाटप माहिती २०२४-२५

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर दुरध्वनी क्रमांक - ०२२/२८८७११०५

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ब्लॉग -: www.dsomumbaisub.blogspot.com

अ.क्र.	स्पर्धा प्रमुखाचे नाव	खेळ
१	श्री. मार्क धर्माई. तालुका क्रीडा अधिकारी अंधेरी ८८९८०९०९०७	बुध्दीबळ
		वेटलिफ्टिंग
		सिकई मार्शल आर्ट
		स्क्वॅश
		रायफल शुटींग
		किक बॉक्सींग
		जिम्नॅस्टिक
२	श्री. अमोल दंडवते. क्रीडा अधिकारी ९४२३६१८०७०	बॉक्सींग
		क्रिकेट
		रोलबॉल
		कॅरम
		तलवारबाजी
		टेनिक्वाइट
		आटयापाटया
		नेटबॉल
		डॉजबॉल
		सेपाक टकरा
		बास्केटबॉल
		ज्युदो
		मल्लखांब
३.	श्रीमती. मानसी गावडे क्रीडा अधिकारी ७०२०३०४२६८	कराटे
		जलतरण, डायव्हिंग
		वॉटरपोलो
		श्रोबॉल
		सॉफ्ट टेनिस
		आर्चरी
		मॉडर्न पॅन्थेथलॉन
		खो- खो
		शुटींग बॉल
४.	श्रीमती. ऋचा आळवेकर क्रीडा अधिकारी ७६६६४६७४३०	बॅडमिंटन
		लॉन टेनिस
		तायक्वांदो

		शालेय हॉकी
		नेहरु हॉकी
		व्हॉलीबॉल
		कबड्डी
		बेसबॉल
		सॉफ्टबॉल
		योगासन
		बॉल बॅडमिंटन
५.	श्रीमती. रश्मी आंबेडकर क्रीडा मार्गदर्शक ९५११७८८८१८	हँडबॉल
		वूशु
		सायकलिंग
		अँथलेटिक्स
		टेबल टेनिस
		रोलर हॉकी व रोलर स्केटिंग
		सुबर्तो कप फुटबॉल
		रग्बी
		कुस्ती
		शालेय फुटबॉल

तालुकास्तरावरील १० खेळ -:

बास्केटबॉल	कबड्डी	बुध्दीबळ	टेबल टेनिस	खो - खो
व्हॉलीबॉल	बॅडमिंटन	फुटबॉल	अँथलेटिक्स	तायक्वांदो

नविन खेळ वजन गट व स्पर्धा बाबींबाबत संघटनेकडून प्राप्त माहिती.

खेळ	वयोगट	बाब
अष्ट्रेडु -आखडा शिवकला	१४ वर्ष मुले	- २४ किलो, २५-२९ किलो, ३०-३४ किलो, +३५ किलो
	१४ वर्ष मुली	- २२ किलो, २३-२७ किलो, २८-३२ किलो, +३३ किलो
	१७ वर्ष मुले	- ३६ किलो, ३७-४० किलो, ४१-४५ किलो, +४६ किलो
	१९ वर्ष मुले	- ४० किलो, ४१-४५ किलो, ४६-५० किलो, +५१-५५ किलो, +५६ किलो
	१९ वर्ष मुली	- ३८ किलो, ३९-४३ किलो, ४४- ४८ किलो, ४९-५३ किलो, +५४ किलो

अष्टेडु -आखडा हस्तकला	१४ वर्ष मुले १४ वर्ष मुली १७ वर्ष मुले १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-२५ किलो, , २६-३० किलो, +३१ किलो, - २२ किलो, २३-२७ किलो, +२८ किलो, -३६ किलो, ३७ -४० किलो, ४१-४५ किलो, +४६ किलो, -४४ किलो, ४५-५० किलो, ५१ -५६ किलो,, ५७-६२ किलो,+६३ किलो, -४० किलो, ४१-४६ किलो, ४७- ५२ किलो, ५३- ५८ किलो, +५९ किलो,
अष्टेडु -आखडा पदसन्तु	मुले व मुली	सर्व गट प्रत्येकी एक खेळाडु
बेल्ट रेसलिंग	१९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-४० किलो,४५ किलो,५० किलो,५५ किलो,६० किलो,६५ किलो,७० किलो,+७० किलो -३५ किलो,४० किलो,४५ किलो,५० किलो,५५ किलो,+५५ किलो,
चॉय- कान - दो (ऐअर शिल्ड ड्रिल) स्पर्धेसाठी फक्त १९ वर्षाखालील मुले व मुली हा गट आहे.	१४ वर्ष मुले १४ वर्ष मुली १७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-२४-२८ किलो, २८-३२ किलो, ३२-३६ किलो, ३६-४० किलो, ४०-४४ किलो, ४४-४८ किलो, ४८-५२ किलो,+५२ किलो, -२४-२८ किलो,२८-३२ किलो, ३२-३६ किलो, ३६-४० किलो,४०-४४ किलो, ४४-४८ किलो, ४८-५२ किलो, -३३-३६ किलो, ३६-३९ किलो, ३९-४२ किलो,४२-४५ किलो, ४५-४८ किलो, ४८-५१ किलो, ५१-५४ किलो,५४-५७ किलो,५७-६० किलो, +६० किलो, -३३-३६ किलो, ३६-३९ किलो, ३९-४२ किलो,४२-४५ किलो, ४५-४८ किलो, ४८-५१ किलो, ५१-५४ किलो, ५४-५७ किलो,५७-६० किलो, +६० किलो, -४२-४५ किलो, ४५-४८ किलो, ४८-५१ किलो, ५१-५४ किलो, ५४-५७ किलो, ५७-६० किलो ६०-६३ किलो ६३-६६ किलो, ६६-६९ किलो ,+६९ किलो -४२-४५ किलो, ४५-४८ किलो, ४८-५१ किलो, ५१-५४ किलो, ५४-५७ किलो, ५७-६० किलो ,६०-६३ किलो ६३-६६ किलो, ६६-६९ किलो ,+६९ किलो
हुप- कान- दो	१४ वर्ष मुले १४ वर्ष मुली १७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-२५ किलो २६-२९ किलो ३०-३३ किलो, ३४-३८ किलो, ३९-४२ किलो, ४३-४६ किलो, ४७-५० किलो,५१-५४ किलो, ५५-५८ किलो,+५८ किलो, -२० किलो, २१-२४ किलो,२५-२८ किलो,२९-३२ किलो,३३-३६ किलो,३७-४० किलो,४१-४४ किलो, ४५-४८ किलो,४९-५२ किलो,+५२ किलो, -३५ किलो,३५-३८ किलो,३८-४१ किलो,४१-४४ किलो,४४-४८ किलो,४८-५२ किलो,५२- ५६ किलो, ५६-६० किलो,६०-६४ किलो,+६४ किलो, -३२ किलो,३२-३५ किलो,३५-३८ किलो,३८-४१ किलो,४१-४४ किलो,४४-४८ किलो,४८-५२ किलो,५२- ५६ किलो, ५६-६० किलो,+६० किलो, ४० किलो,४१-४४ किलो,४५-४८ किलो,४९-५२ किलो,५३-५६ किलो,५७-६० किलो,६१-६४ किलो, ६५-६८ किलो,६९-७२ किलो,+७३ किलो, ३८ किलो,३९-४५२ किलो,४३-४६ किलो,४७ -५० किलो,५१-५४ किलो,५५-५८ किलो,५९-६२ किलो, ६३-६६ किलो,६७-७० किलो,+७१ किलो,
कुडो	१७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-३७ किलो,४१ किलो,-४५ किलो,-४९ किलो,-५३ किलो,-५७ किलो,-६१ किलो,-६५ किलो,+६१ किलो, +६५ किलो, -३२ किलो,-३६ किलो,-४० किलो,-४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,-६० किलो, +६० किलो -४० किलो,-४४ किलो,-४८ किलो,-५३ किलो,-५७ किलो,-६३ किलो,-६८ किलो, -७३ किलो,+७३ किलो, -३२ किलो,-३६ किलो,-४० किलो,-४४ किलो,-४८ किलो,-५३ किलो,-५७ किलो,-६३ किलो,+६३ किलो, +६३ किलो,
कुराश	१७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-४० किलो,-४५ किलो,-५० किलो,-५५ किलो,-६० किलो,-६६ किलो,- ७३ किलो,+७३ किलो, -३६ किलो,-४० किलो,-४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५७ किलो,-६३ किलो,-+६३ किलो, -४५ किलो,-५० किलो,-५५ किलो,-६० किलो,-६६ किलो,-७३ किलो,-८१ किलो,+८१ किलो, -४० किलो,-४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५७ किलो,-६३ किलो,-७० किलो,+७० किलो,

पॉवर लिफ्टिंग	१७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-५३ किलो,-५९ किलो,-६६ किलो,-७४ किलो,-८३ किलो,-९३ किलो,+९३ किलो, -४३किलो,-४७ किलो,-५२ किलो,-५७ किलो,-६३ किलो,+७२ किलो,+७२ किलो -५३ किलो,-५९ किलो,-६६ किलो,-७४ किलो,-८३ किलो,-९३ किलो,+९३ किलो,-१०५ किलो,-१२० किलो, +१२० किलो, -४३ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५७ किलो,-६३ किलो,-७२ किलो,-८४किलो,+८४ किलो
सिलंबम	१४,१७,१९ वर्ष	Otrai kambu veechu ,erathaj kambu veechu, vel kambu veechu vall veechu kambu sandai
टॅन्ग-सु-डु	१४ वर्ष मुले १४ वर्ष मुली १७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-३० किलो,-३४ किलो,-३८ किलो,-४२ किलो,-४६ किलो,-५० किलो,-५५ किलो,+५५ किलो, -२६ किलो,-३० किलो,-३४ किलो,-३८ किलो,-४२ किलो,-४६ किलो,-५० किलो,+५० किलो, -३६ किलो,-४० किलो,-४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,-६० किलो,+६० किलो, -३२ किलो,-३६ किलो,-४० किलो,-४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,+५६ किलो - ४२ किलो,-४६ किलो,-५० किलो,-५४ किलो,-५८ किलो,-६२ किलो,-६६ किलो,+६६ किलो, -३८ किलो -४२ किलो,-४६ किलो,-५० किलो,-५४ किलो,-५८ किलो,-६२ किलो,-६६ किलो,+६६ किलो,
थाय बॉक्सिंग	१७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-३६ किलो,३६-४० किलो,४०-४४ किलो,४४-४८ किलो,४८-५२ किलो,५२-५६ किलो,५६-६० किलो,+६० -३२ किलो,३२-३६ किलो,३६-४० किलो,४०-४४ किलो,४४-४८ किलो,४८-५२ किलो,५२-५६ किलो,+५६ किलो, -४८ किलो,४८-५२ किलो,५२-५४ किलो,५४-५७ किलो,५७-६० किलो,६०-६४ किलो,६४-६९ किलो,६९- ७५ किलो,७५-८१ किलो, -४६ किलो,४६-४८ किलो,४८-५० किलो,५०-५२ किलो,५२-५४ किलो,५४-५७ किलो,५७-६० किलो,६०- ६५ किलो,६५-७० किलो,
थांग ता मार्शल आर्ट	१४ वर्ष मुले १४ वर्ष मुली १७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	४० किलो,४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,+५६ -३७ किलो,-४१ किलो,-४५ किलो,-४९ किलो,-५३ किलो,+५३ किलो, ४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,-६० किलो,-६५ किलो,-७० किलो, ४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,-६० किलो,-६५ किलो, ५६ किलो,-६० किलो,-६५ किलो,-७० किलो,-७५ किलो,-८० किलो, -५० किलो,-५४ किलो,-५८ किलो,-६२ किलो,-६६ किलो,-७० किलो,
युनिफाइट	१४ वर्ष मुले १४ वर्ष मुली १७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले	-२० किलो,-२१-२३ किलो,२४-२६ किलो,२७-२९ किलो,३०-३२ किलो,३३-३५ किलो,३६-३८ किलो, ३९-४१किलो,४२-४४ किलो,+४५ किलो, -२० किलो ,२१-२३ किलो, २४-२६ किलो, २७-२९ किलो, ३०-३२ किलो, ३३-३५ किलो, ३६-३८ ३९-४१ किलो, ४२-४४ किलो, +४५ किलो, -३३ किलो, ३४-३६ किलो, ३७-३९ किलो, ४०-४२ किलो, ४३-४५ किलो,४६-४८ किलो,४९-५१ किलो, ५२-५४ किलो,५५-५७ किलो,+५८ किलो, -३३ किलो,३४-३६ किलो,३७-३९ किलो,४०-४२ किलो,४३-४५ किलो,४६-४८ किलो,४९-५१ किलो, ५२-५४ किलो,५५-५७ किलो,+५८ -३८ किलो,३९-४१ किलो,४२-४४ किलो,४५-४७ किलो,४८-५० किलो,५१-५३ किलो,५४-५६ किलो, ५७-५९किलो,६०-६२ किलो,+६३ किलो,

	१९ वर्ष मुली	-३८ किलो,३९-४१ किलो,४२-४४ किलो,४५-४७ किलो,४८-५० किलो,५१-५३ किलो,५४-५६ किलो,५७-५९ किलो,६०-६२ किलो,+६३ किलो,
बोवीनाम	१९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	--३५ किलो,३५-४० किलो,४०-४५ किलो,४५-५० किलो,५०-५५ किलो,५५-६० किलो,६०-६५ किलो,६५-७० किलो,७०-७५ किलो,+७५ किलो, -३२ किलो,३२-३६ किलो,३६-४० किलो,४०-४४ किलो,४४-४८ किलो,४८-५२ किलो,५२-५६ किलो,५६-६० किलो,६०-६५ किलो,+६५ किलो,
युगमुंदो	१४ वर्ष मुले १४ वर्ष मुली १७ वर्ष मुले १७ वर्ष मुली १९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	-२५ किलो,२५-२८ किलो,२८-३२ किलो,३२-३५ किलो,३५-३८ किलो,३८-४१ किलो,४१-४४ किलो,४४-४७ किलो,४७-५० किलो,+५० किलो -२४ किलो,२४-२६ किलो,२६-२८ किलो,२८-३० किलो,३०-३२ किलो,३२-३४ किलो,३४-३६ किलो,३६-३८ किलो,३८-४० किलो,+४० किलो, -३६ किलो,-४८ किलो,-३३ किलो,-३९ किलो,-४२ किलो,-४५ किलो,-५१ किलो,-५४ किलो,-५७ किलो+५७ -३६ किलो,-४८ किलो,-३० किलो,-३३ किलो,-३९ किलो,-४२ किलो,-४५ किलो,-५१ किलो,-५४ किलो,+५४ किलो, --४० किलो,-४४ किलो,४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,-६० किलो,-६४ किलो,-६८ किलो ७२ किलो,+७२ किलो, ३६ किलो,-४० किलो, ४४ किलो,४८ किलो,५२ किलो,५६ किलो,६० किलो,६४ किलो,६८ किलो,+६८ किलो
चालत म्युजिकल चेअर	१९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	३५ किलो,३५-३८ किलो,३८-४१ किलो,४१-४४ किलो,४४-४७ किलो,४७-५० किलो,५०-५४ किलो,५४-५८ किलो,५८-६२ किलो,६३-६६ किलो,६६-७० किलो,७०-७४ किलो,७४-७८ किलो,७८-८१ किलो,+८२ किलो ३२ किलो,३२-३५ किलो,३५-३८ किलो,३८-४१ किलो,४१-४४ किलो,४४-४७ किलो,४७-५० किलो,५०-५४ किलो,५४-५८ किलो,५८-६२ किलो,६३-६६ किलो,६६-७० किलो,७०-७४ किलो,७४-८० किलो,+८० किलो
स्केटिंग म्युजिकल चेअर	१९ वर्ष मुले १९ वर्ष मुली	३५ किलो,३५-३८ किलो,३८-४१ किलो,४१-४४ किलो,४४-४७ किलो,४७-५० किलो,५०-५४ किलो,५४-५८ किलो,५८-६२ किलो,६३-६६ किलो,६६-७० किलो,७०-७४ किलो,७४-७८ किलो,७८-८१ किलो,+८२ किलो ३२ किलो,३२-३५ किलो,३५-३८ किलो,३८-४१ किलो,४१-४४ किलो,४४-४७ किलो,४७-५० किलो,५०-५४ किलो,५४-५८ किलो,५८-६२ किलो,६३-६६ किलो,६६-७० किलो,७०-७४ किलो,७४-८० किलो,+८० किलो
टेबल सॉकर	१४/१७/१८ मुले, मुली	सिंगल -१ मुले -मुली,डबल -२ मुले -मुली, सिंगल प्रो-१ मुले -मुली, ,डबल -२ मुले -मुली,

खेळ	क्र	वयोगट	स्पर्धाबाब
जिझ्निस्टिक	१	१४ वर्ष मुले	आर्टिस्टिक (टिम) - फ्लोरल एक्सरसाइज, पामेल्हॉर्स, रोमनरिंग टेबलवॉल्ट,पॅरललबॉर,हॉरीज़ोन्टलबार, ऑलराउंड
	२	१४ वर्ष मुली	आर्टिस्टिक (टिम) - फ्लोरल एक्सरसाइज टेबलवॉल्ट ऑलराउंड बॅलन्सिंग बीम,अनइव्हेनब रिदमीक (टिम) - ऑलराउंड,रोप,हुप,बॉल,क्लब
	३	१७ वर्ष मुले	आर्टिस्टिक (टिम) - फ्लोरल एक्सरसाइज, पामेल्हॉर्स, रोमनरिंग टेबलवॉल्ट,पॅरललबॉर,हॉरीज़ोन्टलबार, ऑलराउंड
	४	१७ वर्ष मुली	आर्टिस्टिक (टिम) - फ्लोरल एक्सरसाइज टेबलवॉल्ट ऑलराउंड बॅलन्सिंग बीम,अनइव्हेनब रिदमीक (टिम) - ऑलराउंड,रोप,हुप,बॉल,क्लब

	५	१९ वर्ष मुले	आर्टिस्टिक (टिम) – फ्लोरल एक्सरसाइज , पामेल्हॉर्स , रोमनरिंग टेबलवॉल्ट ,पॅरललबॉर ,हॉरीज़ोन्टलबार, ऑलराउंड एक्रोबॅटिक्स (टिम)- मिक्सपेअर
	६	१९ वर्ष मुली	आर्टिस्टिक (टिम) – फ्लोरल एक्सरसाइज टेबलवॉल्ट ऑलराउंड बॅलन्सिंग बीम ,अनइव्हेनब रिदमीक (टिम) - ऑलराउंड ,रोप,हुप ,बॉल, क्लब एक्रोबॅटिक्स (टिम) – मिक्सपेअर
रायफल	१	१४ वर्ष मुले	१७७ पिपसाइट एअर रायफल (ISSF), १७७ एअर पिस्तुल (ISSF), १७७ ओपन साइड एअर रायफल ((ISSF),
	२	१४ वर्ष मुली	१७७ पिपसाइट एअर रायफल (ISSF), १७७ एअर पिस्तुल (ISSF), १७७ ओपन साइड एअर रायफल ((ISSF),
	३	१७ वर्ष मुले	१७७ पिपसाइट एअर रायफल (ISSF), १७७ एअर पिस्तुल (ISSF), १७७ ओपन साइड एअर रायफल ((ISSF),
	४	१७ वर्ष मुली	१७७ पिपसाइट एअर रायफल (ISSF), १७७ एअर पिस्तुल (ISSF), १७७ ओपन साइड एअर रायफल ((ISSF),
	५	१९ वर्ष मुले	१७७ पिपसाइट एअर रायफल (ISSF), १७७ एअर पिस्तुल (ISSF), १७७ ओपन साइड एअर रायफल ((ISSF),
	६	१९ वर्ष मुले	१७७ पिपसाइट एअर रायफल (ISSF), १७७ एअर पिस्तुल (ISSF), १७७ ओपन साइड एअर रायफल ((ISSF),

खेळ	क्र	वयोगट	टाइमट्रायल	मासस्टार्ट
सायकलिंग	१	१४ वर्ष मुले	५-७ कि.मी	१५-१७ कि.मी
	२	१४ वर्ष मुली	५-७ कि.मी	१०-१२ कि.मी
	३	१७ वर्ष मुले	५-७ कि.मी	१५-१७ कि.मी
	४	१७ वर्ष मुली	५-७ कि.मी	१०-१२ कि.मी
	५	१९ वर्ष मुले	१५-१७ कि.मी	२०-२५ कि.मी
	६	१९ वर्ष मुले	१५-१७ कि.मी	१५-१७ कि.मी

खेळ	क्र	ग्रुप प्रकार	वयोगट १४/१७/१९/ वर्ष मुले मुली					
			१	ग्रुप A	पश्चिमोतानासन	धनुरासन	सर्वगासन	मत्स्यासन
योगासन	२	ग्रुप B	चक्रासन	गर्भसन	कुकुटासन	बकासन	भुमासन	पुर्णशलभासन
	३	ग्रुप C	व्याघ्रासन	अर्धर्वकुकुटान	सरण्यासन	उत्थितपादासन	हिटीमासन	शिर्षासन
	वेळ							
	१	ग्रुप A	१४ वर्ष; १.५ मिनिट	१७ वर्ष; २.५ मिनिट	१९ वर्ष; ३.५ मिनिट			
	२	ग्रुप B	१४ वर्ष; २० सेकंद	१७ वर्ष; ३० सेकंद	१९ वर्ष; ३० सेकंद			
	३	ग्रुप C	१४ वर्ष; २० सेकंद	१७ वर्ष ३० सेकंद	१९ वर्ष; ३० सेकंद			

सिलॅबस व्यतिरिक्त कोणतेही दोन आसने करावयाची आहेत			
१४ वर्ष; २० सेकंद	१७ वर्ष; ३० सेकंद	१९ वर्ष; ३० सेकंद	

खेळ स्केटिंग	क्र	वयोगत	स्पर्धाबाब
	१	११ वर्ष मुले	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१
	२	११ वर्ष मुली	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१
	३	१४ वर्ष मुले	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१
	४	१४ वर्ष मुली	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१
	५	१७ वर्ष मुले	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१
	६	१७ वर्ष मुली	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१
	७	१९ वर्ष मुले	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१
	८	१९ वर्ष मुली	इनलाइनरिंग -३, रिंग -४, रिंग -५, रोडरेस -२, क्वार्टिंग -१, रिंग २, रिंग २ए, रिकरेस-१

खेळ	वयोगट	बाब
हाफकीडो बॉक्सिंग	१९ वर्ष मुले	- ४३ किलो, -४६ किलो, -४९ किलो, -५२ किलो, -५५ किलो,
		-६१ किलो, -६४ किलो, -६७ किलो, ७० किलो, -७३ किलो, +७३ किलो,
	१९ वर्ष मुली	-३३ किलो, -३६ किलो, -३९ किलो, -४२ किलो, -४५ किलो, -४८ किलो,
		५१ किलो, -५४ किलो, -५७ किलो, -६० किलो, -६३ किलो, +६३ किलो,

रस्सीखेच	१४ वर्ष मुले	३८० किलो,
	१४ वर्ष मुली	३४० किलो,
	१७ वर्ष मुले	४८० किलो,
	१७ वर्ष मुली	४०० किलो,
	१९ वर्ष मुले	५६० किलो,
	१९ वर्ष मुली	४४० किलो,

खेळ	वयोगट	बाब
स्पीडबॉल		
सुपर सोलो	१४, १७, १९ वर्ष	मुले १, मुली १
सिंगल	१४, १७, १९ वर्ष	मुले १, मुली १
डबल्स	१४, १७, १९ वर्ष	मुले २, मुली २
रिले	१४, १७, १९ वर्ष	मुले ४, मुली ४

खेळ	वयोगट	बाब
जीत-कुने - दो	१७ वर्ष मुले व मुली	३५ किलो, ३५-३७ किलो, ३७-३९ किलो, ३९-४१ किलो, ४१-४३ किलो, ४३-४५ किलो, ४५-४७ किलो, ४७-४९ किलो, ४९-५१ किलो, +५१ किलो,
	१९ वर्ष मुले व मुली	-४५ किलो, ४५-४७ किलो, ४७-४९ किलो, ४९-५१ किलो, ५१-५३ किलो, ५३-५५ किलो, ५५-५७ किलो, ५७-५९ किलो, ५९-६१ किलो, +६१ किलो,

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
नविन ४४ खेळांचे पदाधिकारी संपर्क क्रमांक माहिती

अ. क्र.	खेळाचे नाव	संपर्क क्रमांक
१	आष्टे डू आखाडा ASHTEDO – AKHADA	श्री. आशुतोष पांडे ९८१९२४०६२९
२	युनिफाईट UNIFIGHT	श्री राजे ९८६७८५५४२९
३	कुडो KUDO	
४	स्पीडबॉल SPEEDBALL	श्री. सरोदे ८८८८८३०१३९ / ८८७९७८४७७४
५	टेंग सु डो TENG SOO DO	श्री राँकी डिसोज्ञा ९८७०९२३४७१
६	फिल्ड आर्चरी FIELD ARCHERY	श्री नायर ९८६७३७४३७२ श्री पांचाळ ९९६९५०७५२६
७	मॉटेक्सबॉल क्रिकेट MOTEXBALL CRICKET	श्री त्रिभुवन सिंग ९८२१३९९९३१ श्री विजय शर्मा ९८१९८१६८२६
८	मिनी गोल्फ MINI GOLF	श्री त्रिभुवन सिंग ९८२१३९९९३१ श्री किल्लेदार ९८६७२१३६५८

९	सुपर सेवन क्रिकेट SUPER SEVEN CRICKET	श्री त्रिभुवन सिंग ९८२१३९९९३१ श्री विजय कदम ८८५००८१९१२
१०	बेल्ट रेसलिंग BELT WRESTLING	
११	फ्लोअरबॉल FLOORBALL	
१२	थाय बॉक्सींग THAI BOXING	९६५३४३५२४८/९८९२४२०१०० ९७०८२७२९४१
१३	हापकिडो बॉक्सिंग HALFKIDO BOXING	श्री गव्हाळे ९८९२६२२७४५
१४	रोप स्किपींग ROPE SKIPPING	श्री चव्हाण ९७०२९३९६४२
१५	सिलंबम SILAMBAM	श्री पाडेकर ९३२१८५९५०५
१६	वूडबॉल WOODBALL	श्री बोभाटे ९१६८७६५३४२
१७	टेनिस व्हॉलीबॉल TENNIS VOLLEYBALL	श्री अंकुश ७७३८९५१४९३
१८	थांग ता मार्शल आर्ट THANG TA MARSHAL ART	श्री अमर कदम ९७०२९२३३५४
१९	कुराश KURASH	९८१९२९०६२९
२०	लगोरी LAGORI	
२१	रस्सीखेच TUG OF WAR	श्री वरळीकर ९०८२२९५५२४
२२	पॉवरलिफ्टिंग POWER LIFTING	श्रीमती महावार ८१०८०४२२१६
२३	बीच व्हॉलीबॉल VBEACH VOLLEYBALL	श्री सुशांत पांडा ९८२१०२८६४४
२४	टार्गेटबॉल TARGETBALL	श्री त्रिभुवन सिंग ९८२१३९९९३१ श्री मनोज नायर ७०४५२३३९१७
२५	टेनिस क्रिकेट TENNIS CRICKET	श्री संदीप पाटील ८३६९७३१८७२
२६	जीत कुने दो JEET KUNE DO	श्री सौरभ गिहरा ८४३३८७०४२३
२७	फुटसाल FUTSAL	श्री पुर्णपात्रे
२८	कॉर्प बॉल KORFBALL	श्री त्रिभुवन सिंग ९८२१३९९९३१
२९	टेबल सॉकर TENNIS SOCCER	
३०	हुप क्वॉन दो HUPKWONDO	
३१	युग मुन दो YONGMUDO	
३२	वोविनाम VOVINAM	श्री राजे ९८६७८५५४२९
३३	ड्रॉप रो बॉल DROP ROBALL	
३४	ग्रॅपलिंग GRAPPLING	
३५	पॅन्टाक्यु PENTAQUE	
३६	लंगडी LANGADI	श्री बोभाटे ९१६८७६५३४२
३७	जंपरोप JUMP ROPE	श्रीम वर्षा काळे ९६१९२२९३७५ श्री मोरे ७३८७९१५१८७
३८	स्पोर्ट डान्स SPORT DANCE	श्री हितेश मांडरे ९९६९१११५११ ९७७३२६४३५७

३९	चॉकबॉल TCHOUKBALL	श्री बोभाटे ९१६८७६५३४२
४०	चॉयक्वांदो CHOI KWANG DO	
४१	फुटबॉल टेनिस FOOTBALL TENNIS	श्री त्रिभुवन सिंग ९८२१३९९९३१ श्री मनोज सकैया ८४५०९५९९३०
४२	बुडो BUDO	श्री प्रविण चिकणे ९००४७०५५२२
४३	म्युझिकल चेअर MUSICAL CHAIR	
४४	टेनिस बॉल क्रिकेट TENNIS BALL CRICKET	श्री त्रिभुवन सिंग ९८२१३९९९३१ श्री नासिर हुसेन ९८१९२४०६२९

वरीलप्रमाणे या कार्यालयाकडे प्राप्त संघटनांचे संपर्क क्रमांक आहेत. आपणास वरील खेळाबाबत काही माहिती आणि तांत्रिक सहकार्य , मदत हवी असल्यास वरील क्रमांकावरच संपर्क साधावा.